

MONOTYPE INDIA LIMITED

Date: 7th July, 2023

To Corporate Relationship Department Bombay Stock Exchange Ltd, 1st Floor, New Trading Road Rotunda Building, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001 Scrip Code - 505343	To The Manager (Listing), Calcutta Stock Exchange Limited, 7, Lyons Range, Kolkata - 700 001 Scrip code: 023557	To The Manager (Listing), Metropolitan Stock Exchange of India Limited, Vibgyor Towers, 4" floor, Plot No C 62, G- Block, Opp. Trident Hotel, Bandra Kurla Complex, Bandra(E), Mumbai - 400098
Scrip Code - 505343		Mumbai - 400098 Scrip code: MONOT

Subject: Intimation under Regulation 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) (LODR) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Further to our letter dated July 5, 2023 and Pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, we are submitting herewith 'Corrigendum' to the Notice of 46th Annual General Meeting, book closure, published in the following newspapers:

1. Active Times (English) - Friday, 7th July, 2023

2. Pratahkaal (Marathi) - Friday, 7th July, 2023

The same is being made available on the website of the Company at www.monotypeindialtd.in.

Kindly take on record the same.

Thanking you,

For Monotype India Limited

NARESH Digitally signed by NARESH MANAKCHAND JAIN JAIN JAIN Date: 2023.07.07 16:36:15 +05'30'

Naresh Jain Wholetime Director (DIN- 00291963)

Encl.: As above

ACTIVE TIMES

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client MR. KRISHNA NARAYAN SHIRSAT &

MR. SANDESH KRISHNA SHIRSAT

to the public that 1. MR. KRISHNA NARAYAN SHIRSAT, 2. MR. SANDESH

KRISHNA SHIRSAT & 3. MRS. RAJSHRI KRISHNA SHIRSAT, was the owner of

a Flat I.e. Flat bearing No. 604, on the Sixth Floor, in 'B' Wing, admeasuring 580 Square Feet i.e. 53.90 Square Meters

(Super Built up area) in the Building No. 3, known as "JIVDANI DARSHAN", in

the Society known as "SHREE JIVDAN

DARSHAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." in the complex known as "DHARMA NAGAR", constructed on

N.A. Land bearing Survey No. 163 (Old Survey No. 70), Hissa No. 2A, Survey

No. 232 (Old Survey No. 69), Hissa No. 6, lying being and situated at Village DONGARE (Old Village Naringi), Tal.

Vasai, Dist. Palghar. and MRS. RAJSHRI KRISHNA SHIRSAT, was passed away

on 05/02/2019, Leaving behind the 1. MR. KRISHNA NARAYAN SHIRSAT

(Husband of deceased & co-owner of aforesaid Flat), 2. MR. SANDESH

KRISHNA SHIRSAT (Son of deceased

& co-owner of aforesaid Flat) & 3. MR.

YOGESH KRISHNA SHIRSAT, (Son of

deceased), as legal heirs of deceased the said MR. KRISHNA NARAYAN

SHIRSAT & MR. SANDESH KRISHNA

SHIRSAT had applied before the society for membership of the said flat and other

legal heir MR. YOGESH KRISHNA

Under section O V, R 20(1-A) Civil Procedure code Plaint lodged on: :18.11.2022 Plaint admitted on : 03.12.2022 SUMMONS to answer plaint Under section O. XXXVII Rule 2 of the Code of Civil Procedure, 1908 of the Code of Civil Procedure, 1908

STATE BANK OF INDIA

Madam Cama Road, Nariman Point, Mumbai And Branch Office At: State Bank Of India, RACPC Borivali MTNL Building, Devidas Lane, Borivali (West)

. MRS. PRADNYA PRAMOD RAMRAJE Address at.- A 702, Malvani Shree Ashtavinayak CHS, Samta Complex, RSC 2, Plot No 25, Malvani Mhada, Malad (West) Mumbai 400 095.

...Defendan

Mrs. Pradnya Pramod Ramraje plaintiff for reliefs THE PLAINTIFF THEREFORE PRAYS:-

SHIRSAT had given their No-Objection to transfer the share in the said Flat to MB KRISHNA NARAVAN SHIRSAT & MR. SANDESH KRISHNA SHIRSAT, and they became the owners of the said Flat Any Person or Persons having any right title or interest by way of inheritance or Claim against the said flat and shares should send their claims in writing to the undersigned along with the documentary evidence in support of the said claim

thereof within 14 days of publication of said Notice, failing which claims of any shall be deemed to have been waived Dated: 07/07/2023 Sd/

Mr. Ranjan Hasha Patil, Advocate Shop No. 102, First Floor, Kunti Sadan Veer Savarkar Marg, Virar (E), Tal - Vasai, Dist - Palghar.

PUBLIC NOTICE Take notice that My Clients, 1) MR. MANISH RAMNIKLAL SHAH 2) MRS.ASHABEN RAMNIKLAĹ SHAH 3)MRS. MITA A. SHAH 4) MR. BHADRESH RAMNIKLAL SHAH 5) MR. RITESH RAMNIKLAL SHAH have instructed me to invite objection in respect of FLAT NO.202 ON THE SECOND FLOOR OF BUILDING NO.B-65 K N O W N A S J A Y D E E P SHANTINAGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at BLDG.NO.B-65/66, SECTOR-I, SHANTI NAGAR, MIRA ROAD (EAST), THANE-401107 (here referred to as the "said flat"), In Short. LATE MR. RAMNIKLAL D. SHAH was originally a joint member of Jaydeep Shantinagar Co-Operative Housing Society Ltd. Situated At Bldg.No.B-65/66, Sector-I, Shanti Nagar, Mira Road(East), Thane-401107, who died on 26-02-2018 and left behind only Five Legal Heirs including 1) MR. MANISH RAMNIKLAL SHAH(Son) 2) MRS. ASHABEN RAMNIKLAL SHAH (Wife) 3)MRS. MITA A. SHAH (Warphere) 4) MP. PHA DEFSH (Daughter) 4) MR. BHADRESH which Mr. Vikas Shankarlal RAMNIKLAL SHAH (Son) 5) MR. RITESH RAMNIKLAL SHAH (Son) and MR. MANISH RAMNIKLAL SHAH(Son) has applied for the sole membership to the said Jaydeep Shantinagar Co-Operative Housing Society Ltd. Situated At Bldg.No.B-65/66, Sector-I, Shanti Nagar, Mira Road (East), Thane-401107 for transfer of the aforesaid flat in his sole

CR NO. 3rd IN THE BOMBAY CITY CIVIL COURT BORIVALI DIVISION AT DINDOSHI SUMMARY CIVIL SUIT NO . 549 of 2022

a body corporate constituted under the provisions of the Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1955 having its Corporate office At: State Bank of India, State Bank Bhavan, Mumbai 400 103. upon their instructions we have to state as under Manager Mr. Abhash Kumar Gupta, age 51 years.

... Plaintiff VERSUS

Date: 06th July 2023

Take notice that this hon'ble court will be moved before His Honour Judge S. S Todkar presiding in Court Room No. 2nd (As per Order dated 01.04.2023 next date is 07th July, 2023 at 11 a. m. in the forenoon by the abovenamed

M/s. Om Sai Infra & Mrs. Rupali Sushant Bait & Mr. Sushant a.That this Hon'ble Court be pleased Ashok Bait registered vide No. KLN-2/6142/2023 has been lost of whatsoever they should intimate us in writing within 14 days

a. That this Honble Court be pleased to pass an order and decree against the Defendants, jointly and severally, to pay to the Plaintiff the sum of Rs. 1, 09,516/- (Rupees One Lakh Nine Thousand Five Hundred Sixteen Only) outstanding as on dated 06.09.2022 together with interest @08.20% p.a. from the date of filing the suit till payment or realization as per the Particulars of Claim i.e. Exhibit "H" hereto annexed. b. That the Defendants be directed to .That the Defendants be directed to pay the cost of this suit.

circumstances of the case may be granted

Given under my hand and the seal of this Hon'ble Court. Dated this 07th day of July, 2023.

sd/ SEAL M/S V.B.TIWARI & CO, Advocate for Plaintiff: 46, Islam building,16A, 1st floor, Veer Nariman Road, Fort, Mumbai 400 023 Mob. No. 8976143130 Email:vbtiwariandcompany@gmail.com

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT. I am investigating the unencumbered right, title and interest of Mr. Vikas Shankarlal Bhartia, who is owner of a residential Flat i.e. Flat No. 25. First Floor, B wing, Santosh Cooperative Housing Society Limited, 12/A Thanawala Lane, Vile Parle East, Mumbai 400057(hereinafter referred to as "the said Flat"). It is informed to me that the

previous chain of documents i.e. 1) Original Agreement in favour of Mr. Ramniranjan B. Bhartia 2) Original Agreement from Mr. Ramniranjan B. Bhartia in favour of Mr. Shankarlal Bajranglal Bhartia & Mrs. Bimladevi Shankarlal Bhartia are lost or misplaced for Bhartia has lodged Police N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No. 49203/2023, Dated. 13/06/2023, with Airport Police Station, Mumbai 400057.

at www.cse-india.com and on the Company's website at www.monotypeindialtd.in All persons having or claiming any right, title interest, claim and name and the Other Legal Heirs demand of whatsoever nature including 1) MRS. ASHABEN into or upon the said Flat or any Date: 06.07.2023 part thereof by way of sale, gift, Place: Mumbai lease, lien, release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at B/803, Cygnus, Aarti Building, Andheri East, Mumbai 400069, within 14 days from the date of publication of this notice failing

SMEET VIJAY SHAH,

Advocate High Court.

Amar Singh Verma

BALU FORGE INDUSTRIES LIMITED CIN: L29100MH1989PLC255933

Regd. Off. 506, 5th Floor, Imperial Palace, 45 Telly Park Road, Andheri (East), Mumbai Maharashtra, 400069 Tel No: - 86550 75578 Website: www.baluindustries.com Email: compliance@baluindustries.com

CORRIGENDUM TO NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING (EGM) An Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Members of Balu Forge Industries Limited [The Company] is scheduled to be held on Friday 14th July 2023 at 11:00 am IST through Vided Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM). The Notice of the EGM ("EGM Notice" was dispatched to the Shareholders of the Company on 22nd June 2023 in due compliance with he provisions of the Companies Act. 2013, and rules made the reunder, read with circulars issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India. This Corrigendum is eing issued to give notice to amend/ provide additional details as mentioned herein, Pursuant to the provisions of SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 and applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder read with the MCA Circulars. Accordingly, all concerned shareholders, Stock Exchanges, Depositories, Registrar and Share Fransfer Agent, agencies appointed for e-voting, other Authorities, regulators, and all other oncerned persons are requested to take note of the above changes.

This Corrigendum can be accessed on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited and or the website of the Company at www.baluindustries.com/shareholders-information.php and on

the website of NSDLat www.evoting.nsdl.com. All other contents of the EGM Notice, save and except as modified or supplemented by this Corrigendum, shall remain unchanged.

Original Agreement for Sale Dated 15th March 2023 betweer

Purpose of the notice is that if any of person finds the said Original

Agreement for Sale Dated 15th March 2023 or any claiming thereof

from date of the publication. Thereafter no claim or objection will

जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते कि, कै. शालिनी हरिभाऊ पाटील, हिंदू, याचं 24

Sushant Bait & Mr.Sushant Ashok Bait

and Misplaced.

be considered.

Place: Mumbai,

Date: 7-7-2023.

By Order of the Board For Balu Forge Industries Limited Sd/-

Sd/- For Pradip Shukla & Co

302/A, D8, Yogi Prabhat Society

Yogi Nagar, Borivali West, Mumbai-92.

Kalpesh Mehta and said Agreement was registered under document No. BDR-6-00462-2004 dated 16-01-2004. Ms. Tabassum Begum Pursuant to an Agreement for Sale dated 06-06-2004 Mr. Kalpesh Kanaiyalal Mehta Company Secretary & Compliance Officer

and Mrs. Sheela Kalpesh Mehta had sold the said Flat to Mr. Kishor Harilal Dadia and Membership No.: A58602 Mrs. Maniula Kishor Dadia and said Agreement was registered under document No 3DR-6/09595/2004 dated 01-10-2004 PUBLIC NOTICE All Persons, Bank or Financial Institution having any claim/objection with regards to th Take notice that Flat No.205, admeasuring 320 Sq.Ft. Built Up Area

above referred Flat No. 102 by way of legal heirship, ownership, mortgage, lien, tenancy on 2nd Floor, in the Building Known as "SRK Heights" situated at: or otherwise howsoever or any part thereof are hereby required to give intimation thereof Gaondevi, Satyawan Chowk, Dombivali (West), on the part of land alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date o bearing Survey No.8, Hissa No.40, lying being & situate at: Village Publication hereof either by hand delivery against proper written acknowledgement of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI Gaondevi, Taluka Kalyan, Dist.Thane., is in Name of Mrs.Rupali ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 6th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055. n default of all such claims it shall be deemed to have been waived and my clients may proceed on the basis of the title of above said Flat free from all encumbrances.

Read Daily

Mr. Kishor Harilal Dadia and Mrs. Manjula Kishor Dadia.

owner of the said Flat as per Share Certificate dated 08-02-2003.

the above referred Flat No. 102 to Mr Kishore H. Dadia

Active Times

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase a

Flat No. 102 on 1st Floor, A-Wing in the building known as "Borivali Manish Co-Op. Hsg. Soc. Ltd." situated at S.V.P. Road, Borivali (West), Mumbai - 400 092, from

Pursuant to an Agreement dated 15-02-1972 M/s. Star Properties Pvt. Ltd. had solo

Pursuant to an Agreement dated 16-10-1995 Mr. Kishore H. Dadia had sold the said

Flat to Mrs. Bhikiben Mathuradas Mehta and Mrs. Chandraben Jitendra Mehta and

said Agreement was registered under document No. BBJ - 3782 / 95 on 16-10-1995.

Mrs. Bhikiben Mathuradas Mehta died intestate on 16-01-2003 and after compliance

of all legal formalities, the Society had transferred her 50% undivided shares of the said

Flat in favour of Mrs. Chandraben Jitendra Mehta and thus she became absolute

Pursuant to an Agreement for Sale dated 16-01-2004 Mrs. Chandraben Jitendra

Mehta had sold the said Flat to Mr. Kalpesh Kanaiyalal Mehta and Mrs. Sheela

MRS. MANISHA M. KOTHAR Place : Mumbai

Advocate High Court Date : 07/07/2023

Registered Office :- DCB Bank Ltd., 6th Floor, Tower A, Peninsula E AUCTION SALE NOTICE Business Park, SenapatiBapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Retail Asset Collection Department :- DCB Bank Ltd, 1st Floor, (Under Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules2002) Huma Mall, L.B.S. Marg, Kanjur Marg (West), Mumbai-400078

E-Auction sale notice for sale of immovable Assets under the securitization and Reconstruction of Financial Assets and En Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rule,2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s), co-borrowers and the guarantors in particular, by the Authorized Officer, that the under mentioned property is mortgaged to DCB BANK LTD., The Authorized Officer of the Bank has taken the physical possession of the properties as mentioned at Sr. No. 1-14 and has taken symbolic possession of the property as mentioned at Sr. No. 15 and 16 under the provision to Security Interest Act, 2002. The property will be sold by tender cum public E-auction as mentioned below for recovery of under mentioned dues and further interest, charges and cost etc. as per the below details:– The property will be sold "as is where is" and "as is what is" condition.

Seal

तमाम लोकांस कळविण्यात येते कि, कै. शालिनी हरिमाऊ पाटील, हिंदू, याचं 24 नोव्हेंबर 2021 रोजी मौजे बदलापूर ता. अंबरनाथ, जि.ठाणे, महाराष्ट्र येथे निधन झाले. त्यांनी			ntioned dues and further interest, cha where is" and "as is what is" condition		as per the below	details:-	·	
नितंक 24/07/2021 रोजी आपले शेवटचे मृत्युपत्र केलेले होते. त्या मृत्युपत्रानुसार त्यांनी	Sr.	Name of Borrower(S)	Description Of The	Demand Notice	Reserve	EMD	Date of E-Auction	Type of
त्यांची स्थावर व जंगम मिळकत त्यांच्या मुली व जावाई यांना दिली आहे. सदर मृत्युपत्राचा	No. 1	and (Co-borrower(S) Mr. Mohdjaved Mohd	Immovable Property Flat No.203, 2nd Floor, Tulsi	Amount (Rs.)	Price(Rs.)	(Rs.)	/Last date of EMD 26/07/2023	Possession Physical
व्यवस्थापक श्री. राजेंद्र श्रीनिवास नायडू हे आहेत.		yusuf Shaikh Mrs. Ummehabiba	Vrindavan Complex, Kambhare Road, Village-Cherpoli, Shahapur,	16,31,914.00	8,97,399.00	89,740.00	(11.00A.M 1.00P.M.)/	
आणि याद्वारे तमाम जनतेला कळविण्यात येते की, सदर मृत्यूपत्राचा द्वारे या अनुषंगाने,		Mohdyusuf Shaikh	Thane – 421 601		_,,	,-	25/07/2023 before up to 05:00 pm	
सौ. वसुंघरा यशवंत झांबरे, सौ. रोहिणी अजय नांदगावकर, कु. हेमलता हरिमाऊ पाटील आणि सौ. माघुरी पूषण कुलकर्णी आणि श्री. अजय विलास नांदगावकर, ह्यांच्या लाभात दिली आहे.	2	Mr. Mohammed Jafar	Flat No. 304, 3rd Floor, C Wing,				26/07/2023	Physical
हतर कोणत्याही व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा हरकत किंवा आक्षेप असल्यास, ही नोटीस		Mohammed Mehboob Mr. Shayraparveen	Deccan Homes, Mamdapur Road, Neral (E) - 410101.	25,60,058.00	1,109,830.00	11,0983.00	(11.00A.M 1.00P.M.)/	
प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत तसा कागदोपत्री पुरावा घेऊन लेखी हरकत खालील		Mohammed Jafar					25/07/2023 before up to 05:00 pm	
वकिलांकडे नोद्रावी. त्यानंतर कोणीही कोणताही आक्षेप घेतला तर तो अजिबात विचारात	3	Mr.Mohammedsiraj Mohammed kasim	Flat No. 406, 4th Floor, Building No. A-8, Xrbia Warai Phase – I,				26/07/2023 (11.00A.M	Physical
घेतला जाणार नाही.		Shaikh	Neral Kalamb Road, Village-	40.00.400.05	050 075		`1.00P.M.)/	
सी/३ नर्मदा को. ऑप. हौसिंग सोसायटी, सही/-		Mrs. Noorjahan Mohammed siraj	Neral, Neral (East), Taluka-Karjat, DistRaigad- 410 101	10,68,432.35	656,975	65,698.00	25/07/2023 before up to 05:00 pm	
रूम नं. २११, लोकग्राम कल्याण–४२१३०६. वकील उज्वला बी. कासार फालके		Shaikh Mr. Mahesh Bharat	Flat No.6, 1st Floor, Building	7,90,544.98	712,161.00	71,216.00	26/07/2023	Physical
★ MONOTYPE INDIA LIMITED	.	Rumane Mr. Bharat Vitthal	No.4, Ramakant Co-operative Housing Society Limited, Survey	.,	,,	,	(11.00A.M 1.00P.M.)/	
Regd. Office Address: 2, First Floor, Rahimtoola House, 7 Homji Street, RBI Hornimal Circle, Mumbai, MH 400001 IN.		Rumane Ms. Kunda Bharat	No. 76/1, Plot No. 1 to 10 at Village Dhamote, Post Bhopele,				25/07/2023 before up to 05:00 pm	
CIN: L72900MH1974PLC287552 Email Id: monotypeindialtd@gmail.com Website: www.monotypeindialtd.in		Rumane	Neral-Murbad Road, Neral (East), TalKarjat, DistRaigad- 410 101					
Tel. No.: 022-40068190	5	Mr. Manesh	Bunglow on House No.753,				26/07/2023	Physical
CORRIGENDUM ADDENDUM TO THE NOTICE CONVENING THE 46 th ANNUAL GENERAL MEETING TO BE		Pandurang Bhoir Mrs. Kamal Manesh	Ground Floor, Baradpada Village Road, Murbad, Thane – 421401	12,70,119.00	641,339.00	64,134.00	(11.00A.M 1.00P.M.)/	
HELD ON 21 st JULY 2023. This has reference to the newspaper notice dated 29 th June, 2023 convening the 46th Annual		Bhoir					25/07/2023 before up to 05:00 pm	
General Meeting (AGM) of the Shareholders of the Company to be held on Friday 21st July, 2023 at 11.30 a.m (IST) through Two-Way Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM")	6	Mr. Vikram Arvind	Flat No.002, Ground Floor, F-	19,26,128.00	1,019,871.00	1,01,987.00	26/07/2023	Physical
facility to transact the business as set out in the Notice of the AGM dated June 24, 2023. The followings		Jadhav Mrs. Veena Vikram	Wing, Sai Nirman Building, Near Neral Station, Nirman Nagari, at				(11.00A.M 1.00P.M.)/	
alteration in the Newspaper Notice dated 29 th June 2023 published in Active Times (English) & Prath Kal (Marathi) are hereby modified through the corrigendum to all the Shareholders:		Jadhav	Neral, Tal-Karjat, Dist Raigad-410 101				25/07/2023 before up to 05:00 pm	
Notice is also given that Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday 07th July, 2023 to Thursday 13th July, 2023 (Both days inclusive)"	7	M/s Maharashtra Chicken Tredding	Shop No.04, Ground Floor, Sai Pooja Co-operative Housing	16,81,352.00	1,196,216.00	1,19,622.00	26/07/2023 (11.00A.M	Physical
The corrigendum of to the 46 th AGM Notice shall form an integral part of the AGM Notice dated June 24, 2023, circulated to the Shareholders of the Company Accordingly, all the concerned shareholders,		Mr. Faiyaz Imamsaheb Sayyed	Society Limited, Survey No.41, Hissa No. 18A, Kalamboli, Tal				1.00P.M.)/ 25/07/2023 before	
24, 2025, cliculated to the Stateholders of the Company Accordingly, and the concerned stateholders, stock exchange, depositories, registers and share transfer agents, agency appointed for e-voting. All other contains of the 46 th AGM notice dated June 24, 2023 shall remain unchanged. The corrigendum		Mrs. Mumtaz Fayyaz Sayyed	Panvel, Dist. Raigad- 410 210.				up to 05:00 pm	
 along with the Notice is also being placed at the website of BSE Limited at www.bseindia.com, Metropolitan Stock Exchange of India Limited (MSE) at www.msei.in, Calcutta Stock Exchange (CSE) 	8	Mr. Prashant Vishwas	Flat no. 104, 1st Floor, Shri	7,72,337.92	713,837.00	71,384.00	26/07/2023	Physical
at www.cse-india.com and on the Company's website at www.monotypeindialtd.in.		Kamble Ms. Kalpana Vishwas	Krishna CHSL,Ganesh Mandir Road, Titwala (E), Thane – 421605				(11.00A.M 1.00P.M.)/	
By Order of the Board For MONOTYPE INDIA LTD		Kamble					25/07/2023 before up to 05:00 pm	
Sd/- Naresh Jain	9	Mr Ajaykumar G Verma	Flat No.007, Ground Floor, Shree Sai Building, Sambhaji	13,83,696.81	390,380.00	39,038.00	26/07/2023 (11.00A.M	Physical
Date: 06.07.2023 Wholetime Director Place: Mumbai (DIN- 00291963)		Mrs. Geetadevi Ajaykumar Verma	Nagar, Asangaon Station Road, Asangaon (West), Thane –				1.00P.M.)/ 25/07/2023 before	
PUBLIC NOTICE		• •	421601				up to 05:00 pm	
Notice is hereby given to the public at large that I MR.	10	M/s Yuvraj Infrastructure, and	Office No. 515, 5th Floor, Nirmal Corporate Center CSL,	1,20,29,304.15	9,000,000.00	9,00,000.00	26/07/2023 (11.00A.M	Physical
SURESHKUMAR SAMARTHMAL CHOWDHARY having address at 214, Shivchhaya Chs Ltd., Deevanman, Navyug Nagar,		Mr. Pritesh Shah, and Mr. Kirtikumar	Nirmal Lifestyle, Village – Nahur, LBS Marg, Mulund (w),				1.00P.M.)/ 25/07/2023 before	
Vasai (West), I state that I have Purchased Ind Gala No. S-11,		Shah and M/s Kirtikumar Steel	Mumbai-400080 and Office No. 516, 5th Floor, Nirmal Corporate				up to 05:00 pm	
Ground Floor, Patil Yadav Ind Estate, Village Khari, Bhayander (East), Thane - 401105. I state that the Original Agreement for Sale		Udyog	Center CSL, Nirmal Lifestyle, Village – Nahur, LBS Marg,					
dated:04/05/1991 executed between M/s. Patil & Yadav Cons Co. &			Mulund (w), Mumbai-400080					
Mr Kishore Bhikamchand Gujar & Mahendra Bhikamchand Gujar of Ind Gala No. S-11, Ground Floor, Patil Yadav Ind Estate, Village	11	Mr.Omkar Vishwanath Gaonkar	Flat no. 301, 3rd Floor, Pauravi Apartment, Mahatma Phule	29,37,620.00	2,077,200.00	2,07,720.00	26/07/2023 (11.00A.M	Physical
Khari, Bhayander (East), Thane - 401105 is lost/misplaced and same		Mrs. Ranjana Vishwanath Gaonkar	CHSL,Co-Operative Housing Society,MIDC Raod, Belawali,				1.00P.M.)/ 25/07/2023 before	
is not traceable. I state that the said Ind Gala No. S-11 has not pledged and/or mortgage to any loan from any of the bankers or			Ambernath-Badlapur Road, Badlapur(E), Thane- 421503				up to 05:00 pm	
financial institution against the said Ind Gala Further the said Ind	12	M/s. Gopinath Engineering Co.	Company's Land and Building (Factory and Godown) at Plot	19,07,07,488.00	27,500,000.00	27,50,000.00	26/07/2023 (11.00A.M	Physical
Gala is also not sold by me to any other person. I have also given police complaint on dated: 05/07/2023 by its Lost Report No.:		Pvt. Ltd Mrs. Ratnavathi	No. A-33, MIDC Industrial Area, Taloja District Raigad 410208				1.00P.M.)/ 25/07/2023 before	
19456-2023. Anyone having any claims or objections of any nature over the said		Gopinath	raioja District Raigau 410200				up to 05:00 pm	
Ind Gala shall intimate the same to the below mention address		Mr. Raju Gopinath Mr. K. Krishnan Kutty						
within 15 days from the date of Publication of this notice otherwise same shall be consider as waived or abandoned.		Mrs. Bindu Balasubramaniam						
I state that whatever is mentioned above is true and correct as per	13	Anila G. Menon M/s. Dye O	408, Adamji Building, 4th Floor,	1,13,02,174.53	4,492,800.00	4,49,280.00	26/07/2023	Physical
my knowledge Date: 06/07/2023		Tex Dyestuff & Intermediate Pvt. Ltd.	413, Narsi Natha Street, Masjid Bunder- 400009	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	.,,	.,,	(11.00A.M 1.00P.M.)/	,
Place: Mumbai		Mr.Ajay Sheth Mr. Vijay Sheth	Bunder 400000				25/07/2023 before up to 05:00 pm	
Vikas Rawat Advocate High Court		M/s Dye O Tex (Partnership firm)					ap to 00.00 pm	
A/209, Kavita Apartment,	14	Mr. Ankit R Narawne	Flat No.804, 8th Floor, Orlem	1,34,26,699.28	1,71,00,000.00	17,10,000.00	10/08/2023	Physical
Navghar Road, Bhayander (East), Thane		Mrs. Anita Narawne M/s. Shree	Grace, Marve Road, Orlem, Malad (West), Mumbai – 400064.				(11.00A.M 1.00P.M.)/	
PUBLIC NOTICE		Enterprises M/s. Nexus Garments					09/08/2023 before up to 05:00 pm	
This is to inform the general public at large that my clients (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL, (2) MR. SURESH KUMAR JUMPAL & (3) MR. VISHAL SURESH JUMPAL	15	Mr. Girish Karamshi Dedhia	Flat No.701, 7th Floor, A Wing, Kalinga Building, Nirmal Nagar	2,09,20,988.00	2,50,20,000.00	25,02,000.00	10/08/2023 (11.00A.M	Symbolic
are the owners in respect of Flat No. 601 & 602, 6th Floor, Vaikunth CHS Ltd, Near Swami Vivekanand Degree College, Plot No. 357, 8th Road, Sindhi Society, Chembur, Mumbai-		Mrs. Nayana Girish	Kalinga Co-operative Housing				`1.00P.M.)/	
400 071; respectively. The following original chain of agreements in respect of the said flat are lost/misplaced by my clients and are not traceable inspite of repeated searches and diffusion effective field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field to be a searches and the same field the same field to be a searches and the same field to be a searches and the same field the same field to be a searches and the same field the same field to be a searches and the same field the same field to be a searches and the same field to be a searches and the same field to be a searches and the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field the same field to be a searches and the same field the same field the same field the same field to be a searches and the same field the s		Dedhia M/s Auto Pushp	Society Limited, Nirmal Nagar, Mulund-Goregaon Link Road, Mulund (Wort), Mumbai 400,080				09/08/2023 before up to 05:00 pm	
and diligent efforts to find the same :- For Flat No. 601:-	16	Mr. Shivanandan Raja	Mulund (West), Mumbai-400 080. Flat No.1202, 12th Floor,	98,82,403.00	1,40,25,000.00	14,02,500.00	10/08/2023	Symbolic
i. Agreement for Sale dated 12.04.1982 between Builder/Developer M/S. OMPRAKASH TOLARAM to SHRI. HARBAN SINGHKAHAN SINGH VERMA .		Nadar Mrs. Nithiya	Gulmohar Building, Plot No.101, The Sindhi Immigrants				(11.00A.M 1.00P.M.)/	
ii. Agreement of Transfer dated 02.01.1985 between SHRI. HARBAN SINGH KAHAN SINGH VERMA to SMT. LAVINA GOBIND WADHWANI.		Shivanandan Nadar	Co-operative Housing Society Limited, Chembur (East),				09/08/2023 before up to 05:00 pm	
iii. Agreement of Transfer dated May-2000 between SMT. LAVINA GOBIND WADHWANI to (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA.	1.1	1	Mumbai-400 071					
		Data and the state	sion of EMP	ile 0			un proof of EMD at a	nali id
iv. Conveyance Deed dated December-2002 between (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR.		kapilk@dcbbank.com/	sion of EMD on as per the above deta david.vannapor@dcbbank.com					
iv. Conveyance Deed dated December-2002 between (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR. VISHAL SURESH JUMPAL. For Flat No. 602 :-		kapilk@dcbbank.com/ The intending purchaser) amount through D	emand Draft in th	e name of the	beneficiary, DCB Ban	
 iv. Conveyance Deed dated December-2002 between (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR. VISHAL SURESH JUMPAL. For Flat No. 602 :- i. Agreement dated 13.01.1984 between builder / developer M/S. OMPRAKASH TOLARAM to MISS. ROXENNA DANIEL. 		kapilk@dcbbank.com / The intending purchaser Inspection Date and Ti Vannapor on 81084199	david.vannapor@dcbbank.com s/bidders are required to deposit EMD me:-10/07/2023 to 14/07/2023;Betwe 77 between 11:00am to 04:00pm) amount through D	emand Draft in th	e name of the	beneficiary, DCB Ban	
 iv. Conveyance Deed dated December-2002 between (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR. VISHAL SURESH JUMPAL. For Flat No. 602 :- Agreement dated 13.01.1984 between builder / developer M/S. OMPRAKASH TOLARAM to MISS. ROXENNA DANIEL. Agreement dated 10.10.1985 between MISS. ROXENNA DANIEL to SHA TARACHAND FOJMAL & CO. 	(1)	kapilk@dcbbank.com/ The intending purchaser Inspection Date and Ti Vannapor on 81084199 MS AND CONDITIONS O The auction sale shall be	<pre>idavid.vannapor@dcbbank.com s/bidders are required to deposit EMD me:-10/07/2023 to 14/07/2023;Betwe 77 between 11:00am to 04:00pm F THE E-AUCTION "online e-auction" bidding through w</pre>	amount through E en 11:00am to 04 rebsite https://sarfa	Demand Draft in the contract of the contract o	ne name of the on Kapil Kamb et on the date	beneficiary, DCB Ban le on 9821855469 &	David e table above
 iv. Conveyance Deed dated December-2002 between (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR. VISHAL SURESH JUMPAL. For Flat No. 602:- i. Agreement dated 13.01.1984 between builder / developer M/S. OMPRAKASH TOLARAM to MISS. ROXENNA DANIEL. ii. Agreement dated 10.10.1985 between MISS. ROXENNA DANIEL to SHA TARACHAND FOJMAL & CO. iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & CO. to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL. 	(1)	kapilk@dcbbank.com / The intending purchaser Inspection Date and Ti Vannapor on 81084199 VIS AND CONDITIONS O The auction sale shall be with Unlimited Extension (david.vannapor@dcbbank.com s/bidders are required to deposit EMD me:-10/07/2023 to 14/07/2023;Betwe 77 between 11:00am to 04:00pm F THE E-AUCTION	amount through E an 11:00am to 04 rebsite https://sarfa o through the websi	Demand Draft in the cooperation of the cooperation	ne name of the on Kapil Kamb et on the date	beneficiary, DCB Ban le on 9821855469 &	David e table above
 iv. Conveyance Deed dated December-2002 between (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR. VISHAL SURESH JUMPAL. For Flat No. 602. i. Agreement dated 13.01.1984 between builder / developer M/S. OMPRAKASH TOLARAM to MISS. ROXENNA DANIEL. ii. Agreement dated 10.10.1985 between MISS. ROXENNA DANIEL to SHA TARACHAND FOJMAL & CO. iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & CO. to (1) MRS. ASHA SURESH KUMAR BALRAJ JUMPAL. And accordingly my client has also online registered Police complaint for lost of said documents with Chunabhatti Police Station, Mumbai vide Lost Report No. 55567-2023 	(1)	kapilk@dcbbank.com / The intending purchaser Inspection Date and Ti Vannapor on 81084199 MS AND CONDITIONS O The auction sale shall be with Unlimited Extension o of auction sale before sub of auction sale before sub	I david.vannapor@dcbbank.com s/bidders are required to deposit EMD me:-10/07/2023 to 14/07/2023;Betwe 77 between 11:00am to 04:00pm F THE E-AUCTION ■ "online e-auction" bidding through w of 5 Minutes. Bidders are advised to g mitting their bids and taking part in e-a e required to register themselves with	amount through E een 11:00am to 04 rebsite https://sarfa o through the webs auction sale proceet the portal and obb	Demand Draft in the coopm, Contact of the si.auction tiger.n. site https://sarfaes dings tain login ID and	e name of the on Kapil Kamb et on the date si.auctiontiger.n Password well	beneficiary, DCB Ban le on 9821855469 & s as mentioned in th et for detailed terms a in advance, which is	David e table above and conditions mandatory for
 iv. Conveyance Deed dated December-2002 between (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR. VISHAL SURESH JUMPAL. For Flat No. 602 - i. Agreement dated 13.01.1984 between builder / developer M/S. OMPRAKASH TOLARAM to MISS. ROXENNA DANIEL. ii. Agreement dated 10.10.1985 between MISS. ROXENNA DANIEL to SHA TARACHAND FOJMAL & (2). iii. Agreement dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & (2). iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & (2). iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & (2). iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & (2). iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & (2). iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & (2). iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & (2). iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & (2). iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & (2). iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & (2). iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & (2). And accordingly my client has also online registered Police complaint for lost of said documents with Chunabhatti Police Station, Mumbai vide Lost Report No. 55567-2023 dated 30.06.2023. All the persons / legal heirs / general public having any claim upon the said Flat by way of 	(1)	kapilk@dcbbank.com / The intending purchaser Inspection Date and Ti Vannapor on 81084199 MS AND CONDITIONS O The auction sale shall be with Unlimited Extension of auction sale before sub The interested bidders an e-bidding, from auction s	david.vannapor@dcbbank.com s/bidders are required to deposit EMD me:-10/07/2023 to 14/07/2023;Betwe 77 between 11:00am to 04:00pm F THE E-AUCTION "online e-auction" bidding through w of 5 Minutes. Bidders are advised to g mitting their bids and taking part in e-a e required to register themselves with ervice provider (M/s E-Procurement may avail online training on e-auction i	amount through E and through to 04 rebsite https://sarfa or through the webs auction sale procee in the portal and obi Technologies Ltd. from their registere	Demand Draft in the :00pm, Contact of essi.auctiontiger.n. essi.auctiontiger.n. istie https://sarfaes dings tain login ID and I (Auction Tiger) A di mobile number	e name of the on Kapil Kamb et on the date si.auctiontiger.n Password well hmadabad (Te only	beneficiary, DCB Ban le on 9821855469 & s as mentioned in th et for detailed terms a in advance, which is I:-079-61200586/592/	David e table above and conditions mandatory for) Please note
 iv. Conveyance Deed dated December-2002 between (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR. VISHAL SURESH JUMPAL. For Flat No. 602: i. Agreement dated 10.10.1984 between builder / developer M/S. OMPRAKASH TOLARAM to MISS. ROXENNA DANIEL. ii. Agreement dated 10.10.1985 between MISS. ROXENNA DANIEL to SHA TARACHAND FOJMAL & CO. iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & CO. to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR. SURESH KUMAR BALRAJ JUMPAL. And accordingly my client has also online registered Police complaint for lost of said documents with Chunabhatti Police Station, Mumbai vide Lost Report No. 55567-2023 dated 30.06.2023. All the persons / legal heirs / general public having any claim upon the said Flat by way of inheritance, legacy, bequeath, transfer, mortgage, sale, lien, charge, trust, maintenance or otherwise howsoever required to make the same known to the undersigned by 	(1) (2) 3)	kapilk@dcbbank.com / The intending purchaser Inspection Date and Ti Vannapor on 81084199 VIS AND CONDITIONS O The auction sale shall be with Unlimited Extension of auction sale before sub the interested bidders an e-bidding, from auction s that, Prospective bidders i Online E-auction participa lender document on the w	i david vannapor@dcbbank.com s/bidders are required to deposit EMD me:-10/07/2023 to 14/07/2023;Betwe 77 between 11:00am to 04:00pm F THE E-AUCTION "online e-auction" bidding through w of 5 Minutes. Bidders are advised to g mitting their bids and taking part in e-a erquired to register themselves with ervice provider (M/s E-Procurement may avail online training on e-auction i titon is mandatory in the auction proce	ebsite https://sarfa o through the website o through the website auction sale process the portal and obb Technologies Ltd. from their registere ess by making app	Demand Draft in the copm, Contact of thesi.auctiontiger.n site https://sarfaes dings tain login ID and l (Auction Tiger) A d mobile number plication in prescri	et on the date si.auctiontiger.n Password well hmadabad (Te only bed format whi	beneficiary, DCB Ban le on 9821855469 & es as mentioned in th et for detailed terms a in advance, which is I:-079-61200586/592/ ch is available along-	David e table above and conditions mandatory for) Please note with the offer/
 iv. Conveyance Deed dated December-2002 between (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR. VISHAL SURESH JUMPAL. For Flat No. 602.: i. Agreement dated 13.01.1984 between builder / developer M/S. OMPRAKASH TOLARAM to MISS. ROXENNA DANIEL. ii. Agreement dated 10.10.1985 between MISS. ROXENNA DANIEL to SHA TARACHAND FOJMAL & CO. iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & CO. to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL. And accordingly my client has also online registered Police complaint for lost of said documents with Chunabhatti Police Station, Mumbai vide Lost Report No. 55567-2023 dated 30.06.2023. All the persons / legal heirs / general public having any claim upon the said Flat by way of inheritance, legacy, bequeath, transfer, mortgage, sale, lien, charge, trust, maintenance or otherwise howsoever required to make the same known to the undersigned by Registered Post with acknowledgement due along with documentary proof within 15 	 (1) (2) 3) 4) 	kapilk@dcbbank.com / The intending purchaser Inspection Date and Ti Vannapor on 81084199 MS AND CONDITIONS O The auction sale shall be with Unlimited Extension of auction sale before sub The interested bidders an that, Prospective bidders I Online E-auction participas cender document on the w Bidders are advised to di	david.vannapor@dcbbank.com s/bidders are required to deposit EMD me:-10/07/2023 to 14/07/2023;Betwe 77 between 11:00am to 04:00pm F THE E-AUCTION • "online e-auction" bidding through w of 5 Minutes. Bidders are advised to g mitting their bids and taking part in e-a e required to register themselves with ervice provider (M/s E-Procurement may avail online training on e-auction may avail online training on e-auction titon is mandatory in the auction proce rebsite etailed terms and conditions of auctio -cornerand for further details may dire	ebsite https://sarfa o through the website the portal and obtine the portal and obtine tens by making app on sale before sub- cty contact to Mr. I	Demand Draft in the cooperation of the second seco	et on the date si.auctiontiger.n Password well Ihmadabad (Te only bed format whi , refer to the li 0821855469 &	beneficiary, DCB Ban le on 9821855469 & s as mentioned in th et for detailed terms a in advance, which is i:-079-61200586/592/ ch is available along- nk http://WWW.dcbba	David e table above and conditions mandatory for) Please note with the offer/ ank.com /cms/
 iv. Conveyance Deed dated December-2002 between (1) SHRI. ANIL AMARNATH MEHTA & (2) SMT. RACHNA ANIL MEHTA to (1) MRS. ASHA SURESH KUMAR JUMPAL & (2) MR. VISHAL SURESH JUMPAL. For Flat No. 602.* i. Agreement dated 13.01.1984 between builder / developer M/S. OMPRAKASH TOLARAM to MISS. ROXENNA DANIEL. ii. Agreement dated 10.10.1985 between MISS. ROXENNA DANIEL to SHA TARACHAND FOJMAL & CO. iii. Agreement for Sale dated 16.02.1987 between SHA TARACHAND FOJMAL & CO. to (1) MRS. ASHA SURESH KUMAR BALRAJ JUMPAL. And accordingly my client has also online registered Police complaint for lost of said documents with Chunabhatti Police Station, Mumbai vide Lost Report No. 55567-2023 dated 30.06.2023. All the persons / legal heirs / general public having any claim upon the said Flat by way of inheritance, legacy, bequeath, transfer, mortgage, sale, lien, charge, trust, maintenance or otherwise howsoever required to make the same known to the undented provide the same known to the undergined by Registered Polst with acknowledgement due along with documentary proof within 15 	 (1) (2) 3) 4) The t 	kapilk@dcbbank.com / The intending purchaser Inspection Date and Ti Vannapor on 81084199 MS AND CONDITIONS O The auction sale shall be with Unlimited Extension of of auction sale before sub the interested bidders an e-bidding, from auction s that, Prospective bidders 1 Online E-auction participa tender document on the w Bidders are advised to di showpage/page/customer	david.vannapor@dcbbank.com s/bidders are required to deposit EMD me:-10/07/2023 to 14/07/2023; Betwe 77 between 11:00am to 04:00pm F THE E-AUCTION "online e-auction" bidding through w of 5 Minutes. Bidders are advised to g mitting their bids and taking part in e-a e required to register themselves with ervice provider (M/s E-Procurement may avail online training on e-auction tition is mandatory in the auction proce rebsite etailed terms and conditions of auction	amount through E een 11:00am to 04: rebsite https://sarfa o through the webs auction sale procees the portal and obb Technologies Ltd. from their registere ess by making app on sale before sub activ contact to Mr. I TICE UNDER THE ad in the demand n	Demand Draft in the cooperation of the series of the seri	te name of the on Kapil Kamb et on the date si.auctiontiger.m Password well hmadabad (Te only bed format whi , refer to the li 2821855469 & <u>2002</u> p to date intere	beneficiary, DCB Ban le on 9821855469 & is as mentioned in th et for detailed terms a in advance, which is I:-079-61200586/592/ ch is available along- nk http://WWW.dcbba David Vannapor on 81 st and ancillary exper	David e table above and conditions mandatory for) Please note with the offer/ unk.com /cms/ 08419977.

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R.A.E.& R. SUIT NO.1194 of 2022 SHRI.SANJAYKUMAR RAMCHARAN PAL, Age : 33 years, Occupation : Service, An Adult, Indian Inhabitant, residing at Room No 01, Pratap Nagar Road, Munshi Mahal, Opposite Vasant Chawl Room No 21, Bhandup (west), Mumbai - 400078.).... Plaintif

1) ANAND VALKU SANAS Age : not known Occupation : not known An Adult, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No 1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Tembi Pada Road, Bhandup (West), Mumbai 400078

Pada Road, Briandup (west), munitual 400076
 MR. DILIP N. PAWAR Age : not known Occupation: not known An Adult, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No.1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar, Tembi Pada Road, Bhandup (West), Mumbai - 400078.
 MR. PRAVIN N. PAWAR Age : not known Occupation : not known An Adult, Indian Inhabitant, Room No 13, Chawl No.1, Ramkishore Khaderu Niwas, Sai Vihar,

Tembi Pada Road, Bhandup (West),) Mumbai 400078) ... Defendants

The Defendant Nos. 1 & 3 abovenamed, WHEREAS, the Plaintiff abovenamed has instituted the above suit against the Defendan raving that the defendants be ordered and decreed to guit, vacate and hand over the guite vacant and peaceful possession of Room No. 13. Ramkishore Khaderu Niwas Iying and situated at Sai Vihar, Tembipada Road, Bhandup (w), Mumbai-400078. to the plaintiffs and that the defendant be ordered and decreed to pay to the plaintiff the sum of Rs. 1152/-being the amount of arrears of rent for three years from 22-10-2018 to 22-10-21 to the plaintiff and mesne profits at the rate of Rs.32/- per month from the date of filing of suit till the recovery of the possession of the suit premises by the Plaintiff and for such other and urther reliefs as praved in the Plaint.

YOU ARE hereby summoned to file your Written Statement within 30 days from service of summons and appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No.7, 2nd Floor, Old Building, Small Causes Court, I.T. Marg, Mumbai-400002, in person or by an authorized Pleader duly instructed and able to answer all material questions relating to the with south on the back model. suit or who shall be accompanied by some other person able to answer all such questions on 26th July, 2023 at 2.45 p.m., to answer the abovenamed Plaintiff and as the day fixed fo your appearance is appointed for the final disposal of the suit, you must be prepared to produce all your witnesses on that day and you are hereby required to take notice that is default of filling Written Statement, or your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you will bring with you or send by your Pleader, any documents on which intend to rely in support of your defence.

Take notice that, in default of your appearance of the day before mentioned, the suit wil be heard and determined in your abpendice of under being being being being and being being

Given under the seal of the Court, this 7th day of June, 2023 10/317

Additional Registrar DCB BANK

RAMNIKLAL SHAH (Wife) 2) MRS. MITA A. SHAH (Daughter) 3) MR. BHADRESH RAMNIKLAL SHAH (Son) 4) MR. RITESH RAMNIKLAL SHAH (Son) have consented for the same.

Any person or persons having any objection for grant of membership or having any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage, lease, leave and license, sale or lien, charge, trust, easement, license, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are which, the claims etc. if any, of requested to make the same known in writing within 7 Days along with the such person(s) shall be supporting documents to the considered to have been undersigned at B-706, Asmita waived and/or abandoned. The Regency-1, Naya Nagar, Mira Road(East), Thane - 401107 within owner shall be at liberty to sell/transfer the said flat. Date :07th July, 2023. Seven Days (7) from the date of Date :07.07.7 Place: Mumbai. Sd/publication hereof, failing which all such claims and /or objections, if any will be considered as waived and abandoned. Date : 07.07.2023 Place : Mira Road Registration No. MAH/5683/2021.

ADV. RAMSHA KHATIB (B.L.S L.L.B) 9821715184

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of Vinati Organic Ltd. having its Registered Office at B-12 & B-13/1, MIDC Industrial Area, Raigad, Mahad, Maharashtra, 402309 Registered in the name of the following shareholder/s have been lost by them

Name of the Shareholders	Folio No.	Certificate No.	Distinctive Nos.	No. of Shares		
Pramod Kumar,	VO- P01281	3297	37787251-	750 Shares		
Amar Singh			37788000	FV Rs.2/-		
The Bublic are bareby equipped against purchasing or dealing in any way with the above						

referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L.B.S., Marg, Vikhroli (W) Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company Shall proceed to issue Duplicate Share Certificates. Name of Claiman

Date: 06.07.2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the Original Share Certificate No. 37 Dated 5/10/1990 bearing Shares distinctive No. 181 To 185 for Rs. 50/- each in the name of Nagesh Chandrakant Kate, Address ;-B/20, Om Vijayashree Chs Ltd, Dombivli West – 421202, has been lost misplaced. The report of the same has been lodged at Tilak Naga

Police Station on 23/06/2023 vide report No. 254/2023. If any Person wish to claim, right, interest objection, for the said Share Certificate or anyone found the Same can contact undersigned in writing on the below mentioned address within fifteen days, othe deciding no objection.

If any person / persons have any type of right such as Lien, mortgage maintenance, gift, sale / purchase or being legal heirs of deceased Ananthanarayana Suresh or any type of charge over the said flat, he/she/they shall inform the same in writing within 15 days of publication of this notice at below mentioned address, If any objection is not received, within given period, my client will proceed with the sale of the said flat to the prospective Purchaser/s and objection received hereafter shall not be entertained

Place - Dombivali	S/d.
Date - 07/07/2023	VILAS B. SANDHAN
102,"SHYAM-KUNJ",Bldg-136,	[ADVOCATE]
Churi-Marg, Tilak-Nagar, Dombivli-[E]-421201.	[//2/00///2]

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

For Flat No. 601:-

For Flat No. 602 :-

	VIJU M. KHITHANI,
Place : Mumbai.	ADVOCATE HIGH COURT.
Dated : 07/07/2023.	Chembur Camp, Mumbai-400 074.

Date : 07/07/2023 Place : Mumbai/Thane/Raigad FOR DCB BANK LTD. Authorised Officer

महामुंबई

शाडूच्या मूर्ती घडवण्यासाठी मूर्तीकारांना महानगरपालिका 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्वावर निःशुल्क माती आणि जागा देणार

मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) : निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे. याच अंतर्गत यावर्षी घरगुती स्तरावरील श्रीगणेश मूर्ती या ४ फुट उंचीपर्यंतच्याच असणे व त्या केवळ शाडू माती किंवा अन्य पर्यावरण पूरक साहित्य पासून तयार करणे बंधनकारक असणे; यासारख्या महत्वाच्या निर्णयांचा यात समावेश आहे. शाडू मातीच्या तसेच पर्यावरणपूरक साहित्यांपासून गणेश मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यावर्षी प्रायोगिक स्तरावर शाडूची माती तसेच मूर्ती घडवण्यासाठी 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर काही जागा नि:शुल्क स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांना काही प्रमाणात शाडू माती देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केवळ शाडू माती किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यानेच मूर्ती घडविणारे मूर्तीकार महानगरपालिकेतर्फे

यंदाच्या वर्षीसाठी प्रायोगिक तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या जागेसाठी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दि. ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून सदर प्रक्रिया कार्यान्वित होणार आहे. ही संगणकीय प्रणाली दि. २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत कार्यरत राहणार आहे.

मूर्ती घडविण्यास मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार

गणेशमूर्तीकारांना मूर्ती घडविण्यासाठी तसेच साठवणूकदारांना मूर्ती ठेवण्याकरीता मंडप उभारण्यासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal. mcgm.gov.in या संकेतस्थळावर दि. ७ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

घरगूती गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक

घरगुती गणपतींची उंची ४ फुटापर्यंत असावी तसेच घरगुती गणपती मूर्ती शाडू किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यानेच घडविणे बंधनकारक आहे. सर्व घरगुती गणेशोत्सव मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक आहे. कमी उंचीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यास प्राधान्य देण्यात याने, असेही परिमंडळ २ चे उपायुक्त तथा गणेशोत्सवाचे समन्वयक बिरादार यांनी कळविले आहे.

नाविन्यपूर्ण लिनेन कव्हर बॅगसह मध्य रेल्वेची प्रवासी अनुभव आणि भाडे नसलेल्या महसूलात क्रांती

मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) मध्य रेल्वेने मेसर्स आधार कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने, भाडे नसलेल्या महसूलाची निर्मिती करताना प्रवाशांच्या अनुभवात बदल घडवणारा एक महत्त्वाचा उपक्रम अभिमानाने घोषित केला आहे. एक दूरदर्शी पाऊल म्हणून, मध्य रेल्वेने एसी कोचमधील प्रवाशांना बेडशीट आणि हॅन्ड टॉवेल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक कागदी पिशव्या बदलून इको-फ्रेंडली, टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या आणल्या आहेत. पारंपारिकपणे, तपकिरी क्राफ्ट पेपर बॅगचा वापर भारतीय रेल्वेसाठी खर्च वाढतो. तथापि, या पिशव्या काढल्यानंतर अनेकदा फाटल्या जातात, त्यामुळे कप्प्यात कचरा होतो. मेसर्स आधार कॉर्पोरेशन लिमिटेडने पारंपारिक कागदी पिशव्यांचा वापर बंद करण्याचे सुचवले आणि त्यामुळे त्यांच्या उत्पादनासाठी झाडे तोडण्याचे प्रमाण कमी करावे आणि त्याऐवजी प्रवाशांना दीर्घकालीन प्रवासानंतर घरी घेऊन जाणाऱ्या पर्यावरणपूरक, टिकाऊ

आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या



फॉर्म क्र. आयएनसी-26 एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचे हस्तांतरण करण्याकरिता केंद्र सरकार, कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र कार्यालय, महाराष्ट यांच्या समक्ष

(कंपनी कायदा, 2013 च्या अनुच्छेद 13(4) च्या प्रकरणावर)

चौव्हान वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रकरणामध्ये

नोंदणीकरण कार्यालय : 25, चंचल स्मृती, युनिट क्र. 18, कात्रक रोड, दादर (पू), वडाळा, मुंबई 400 031. ईमेल आयडी : naresh.chowhan@vardhamanhealth.com सीआयएन : U24239MH2007PTC166700

आम जनतेस सुचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी महाराष्ट राज्यामधन कर्नाटका, बंगलोर राज्यामध्ये त्यांचे नोंदणीकृत कार्यालय बदलण्याकरिता कंपनीस सक्षम करण्यास शक्रवार, दि. 30 जन, 2023 रोजी आयोजित केलेल्या अतिरिक्त सामान्य सर्वसाधारण सभेमध्ये अतिरिक्त सामान्य सभेमध्ये विशेष ठराव मंजर करण्याच्या हेतने कंपनीच्या संघटनेच्या मसद्यामध्ये सधारांची पष्टी करण्याकरिता कंपनी कायदा. 2013 च्या अनच्छेद 13 अंतर्गत केंद्र सरकार, क्षेत्रिय संचालक, वेस्टर्न रिजन यांच्याकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव करत आहे.

कोणीही व्यक्तीस कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयाचे सदर प्रस्तावित हस्तांतरणा संबंधात बाधित होत असल्यास सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखेपासन एकवीस दिवसांच्या आत खालील नमद नोंदणीकत कार्यालय येथे अर्जदार कंपनी / याचिकाकर्ती कंपनीच्या प्रतसह क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय, मुंबई यांचा पत्ता एव्हरेस्ट, 5 वा मजला, 100 मरीन डाईव्ह, मुंबई 400 002 येथे त्यांच्या समक्ष त्यांचे हितसंबंध यांच्या स्वरूपात त्यांचे आक्षेप नोंदणीकृत पोस्ट द्वारे त्यांच्या नोंदणीकृत कार्यालय पत्त्यावर खालील निर्देशित अनुसार त्यांचे हितसंबंध व आक्षेप पाठवावे.

चौव्हान वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकरिता (पूर्वीचे नोवोजेन लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) सही/-

संचालक

डीआयएन : 00355078

दि. 06 जुलै, 2023 ठिकाण : मुंबई



THE VICTORIA MILLS LIMITED (CIN: L17110MH1913PLC000357)

Regd Office: Victoria House, Pandurang Budhkar Marg Lower Parel, Mumbai- 400 013. Tel: +91 (22) 24971192 / 93 Email: vicmill2013@gmail.com Website: www.victoriamills.in NOTICE OF POSTAL BALLOT

Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice, seeking members' conser on the resolution set out in the said Notice has been sent electronically to the members whose e-mai

address is registered with the Company / Link Intime India Private Limited, Company's Registrar and ransfer Agent/Depository Participant(s), as on Friday, July 7, 2023, i.e. the Cut-Off Date. The Company has completed electronic despatch of the Postal Ballot Notice on Monday, July 10, 2023 The Postal Ballot Notice is available on the Company's website at <u>www.victoriamills.in</u> and on the website of the Stock Exchanges, that is, BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com, respectively and on the website of CDSL at "www.evotingindia.com".

The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and nembers seeking to inspect such documents can send an e-mail to "vicmill2013@gmail.com Instruction for e-voting:

in accordance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs, the Compa is providing to its members the facility to exercise their right to vote on the resolution proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent o dissent of the members would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of "Central Depository Services Limited" (CDSL) as the agency to provide e roting facility. Members may cast their votes during the period mentioned herein be

Commencement of e-voting: 9:00 a.m. (IST) on Monday, July 10, 2023 End of e-voting: 5:00 p.m. (IST) on Thursday, August 10, 2023

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period.

Manner of e-voting by members holding shares in dematerialised mode, physical mode and member who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which persons who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the en provided in the said Notice. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites.

A person, whose name is recorded in the Register of Members/ List of Beneficial Owners as on the Cut-Off Date shall only be considered eligible for the purpose of e-voting. Voting rights of a member / beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. A person who becomes a member after the Cut-Off Date should treat this notice for information purpos only.

Further, for the purpose of updation of the correct and valid details more specifically the E-mail Ic members who have not registered their email id or KYC details or members who want to update the same are requested to fill in the all the details as required in the said "KYC Updating Form" which form an integral part of this Notice of Postal Ballot and send the signed "KYC Updation Form" to the RTA of the Company and a copy of same at the Registered Office of the Company.

The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i Thursday, August 10, 2023. The results of e-voting will be announced on or before Saturday, August 12, 2023 and will be displayed on the Company's website <u>www.victoriamills.in</u> and communicated to the Stock Exchanges and National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited and Link Intime India Private Limited. The Company will also display the results of the Postal Ballot at its Registered Office.

In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting (before/ during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions for shareholders and e-Voting user manual for shareholders available in the 'Help' section of <u>www.evotingindia.com</u> or call Mr. Rakesh Dalvi on 022-23058738 and 022-23058542/43 or send a request at helpdesk.evoting@cdslindia.com.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

to login tinough Depot	story i.e. Hobe and obbe.
Login type	Helpdesk details
Securities with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or contact at 022- 23058738 or 022-23058542 / 43
Securities with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 or 1800 224 430
	For Victoria Mills Limited Sd/-

Aditya Mangalda

... Financial Creditor/Applicant

.... Corporate Debtor/Respondent

Chairma

FORM NO. NCLT. 3A

[see rule 35] Before the National Company Law Tribunal, Mumbai Bench Court - III

CP (IB) /350(MB)/2023 **Notice of Company Petition**

BANK OF INDIA Star House, C-5, "G" Block

Date: July 7, 2023

Place: Mumbai

Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai - 400051

ESSENZAA LIFESCIENCE LIMITED Having its Registered Office at 115, B-Wing, Western Edge - 2, Western Express Highway, . Borivali (East) Mumbai - 400066, Maharashtra

A Company Petition No. CP (IB)/350(MB)/2023 is filed under section 7 of the insolvency and Bankruptcy Code, 2016 read with Rule 4 of the Insolvency and Bankruptcy (Application to Adjudicating Authority) Rules, 2016 by the Applicant Bank against the Corporate Debtor in the captioned matter to initiate the Corporate Insolvency Resolution Process.

The captioned Company Petition is fixed for hearing before the National Compan Law Tribunal, Mumbai Bench III on 13th July, 2023. Any person desirous of supporting or opposing the said Company Petition should send to the Applicant's advocate, notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/her name and address, so as to reach the Applicant's advocate not later than two days before the date fixed for the hearing of the captioned Company Petition. Where he/she seeks to oppose the captioned Company Petition, the grounds of opposition or a copy of his/her affidavit shall be furnished with such notice. A copy of the captioned Company Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same Dated: 07.07.2023

dv. Prajakta Menezes

[Advocate for Applicant] Address:

106, 1st Floor, Kanakiya Atrium 2, Cross Road A, Chakala MIDC, Andheri East, Mumbai - 400093



दि. ०६.०७.२०२३

ठिकाण : मुंबई

नोंदणीकृत कार्यालय पत्ता : २, पहिला मजला, रहिमतुल्ला हाऊस, ७ होमजी स्टीट, आरबीआव होर्निमल सर्कल, मुंबई महाराष्ट्र ४०० ००१ भारत. सीआयएन : L72900MH1974PLC287552 ईमेल आयडी : monotypeindialtd@gmail.com वेबसाइट : www.monotypeindialtd.ir

दूर. क्र.: ०२२-४००६८१९० शुद्धिपत्रक

दि. २१ जुलै, २०२३ रोजी आयोजित केलेल्या ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित सूचनेचे सुधारपत्र

ग्दर संदर्भावरून वृत्तपत्र सूचना दि. २९ जून, २०२३ रोजी ४६ वी वार्षिक सर्वधारण सभा (एजीएम) कंपनीच्या भागधारक यान शुक्रवार, दि. २१ जुलै, २०२३ रोजी स. ११.३० वा. (भाग्रवे) दोन- मार्फत व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ हज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत दि. २४ जून, २०२३ रोजी एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवसायांवर पार पाडण्याकरिता आयोजित केली होती. खालील सुधारणा वृत्तपत्रामध्ये सूचना दि. २९ जून, २०२३ रोजी ॲक्टीव्ह टाईम्स (इंग्रजी) व प्रात:काल (मराठी) मध्ये प्रसिद्ध केली होती ती याद्वारे सर्व भागधारक यांना शुद्धिपत्रक मार्फत सुधारित करण्यात येत आहे. सूचना सभासदांचे रजिस्ट्रस व शेअर ट्रान्सफर बुक्स कंपनीचे यांना शुक्रवार, दि. ०७ जुलै, २०२३ ते १३ जुलै, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहिल.

४६ व्या एजीएम सूचनेचे शुद्धिपत्रक व एजीएम सूचनेचा इंटिग्रल भाग म्हणून दि. २४ जून, २०२३ रोजी कंपनीच्या भागधारक यांन त्यानुसार पाठविला आहे. सर्व संबंधित भागधारक यांनी स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज, रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स, एजन्सी यांना ई-मतदानाकरिता नियुक्त केले आहे. सर्व अन्य संबंधित ४६ वी एजीएम सूचना दि. २४ जून, २०२३ रोजी होती ती अपरिवर्तीत राहील. शुद्धिपत्रक समवेत सूचनेसह बीएसई लिमिटेड www.bseindia.com मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एमएसई) www.msei.in, कॅलकड्डा स्टॉक एक्सचेंज (सीएसई) www.cse-india.com व कंपनीची वेबसाइट www.monotypeindialtd.in वर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये
मोनोटाईप इंडिया लिमिटेड यांच्याकरित
सही/-
नरेश जैन
संपूर्णवेळ संचालक
(डीआयएन - ००२९१९६३)

Ramanand Steel Limited – in Liquidation e-AUCTION ADVERTISEMENT

Notice is hereby given to the public in general by the Liquidator. Mr. Dushyant C Dave, under the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 that the below mentioned assets owned by M/s Ramanand Steel Limited - in Liquidation, having CIN: U27106MH1999PLC119531 with its Registered Office at 401, Vyapar Bhavan, P'D Mello Road, Carnac Bunder, Masjid (East), Mumbai, MH - 400009, will be sold via e-Auction under the terms and procedures as m below. The assets are being sold on "AS IS WHERE IS WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities. The under mentioned property will be sold via Online e-Auction through the MSTC website e-Auctions MSTC Limited (mstcindia.co.in) on Wednesday, August 9, 2023 from 12:00 P.M. to 4:00 P.M.

IVIN	STC LIITILEU (ITISICI	ndia.co.injoir wednesday, August 3, 2023 noin 12.00 P.M. to 4.00 P.M.
1	e-Auction Details	1.e-Auction Platform: MSTC Limited. 2. Date and Time: August 9, 2023 from 12:00 P.M. to 4:00 P.M. 3. The e-Auction will have unlimited extension of "8 minutes" i.e. the enc time of the e-Auction will be extended by 8 minutes each time if bid is made within the last 8 minutes before closure of e-Auction.
2	Asset Description	Land in Survey Number 155 (152) 1+4/7 and 155 (152) 1+4/5, 155 (152) 1+4/3, 154 (151) 1+2/2, 153 (150) 1A + 1B+2/5 and others at Mouje Sinnal Shiwar, Taluka Sinner, District – Nashik, Maharashtra
3	Geological Location	19°51'56.0"N 74°02'30.0"E
4	Reserve Price	Rs. 5,46,77,307/- (Rupees Five Crore Forty Six Lakh Seventy Sever Thousand Three Hundred and Seven) only
5	Pre-Bid Earnest Money Deposit	Rs. 10,00,000/- (Rupees Ten Lakh) only
6	Bid Increment	Rs. 5,00,000/- (Rupees Five Lakh) only
7	Participating in the e-Auction	 All interested buyers must adhere to the Terms & Conditions as seo out in Process Memorandum which shall be made available upor emailing the undersigned on irp@dcdave.in Submission of the Pre-Bid Earnest Money Deposit (EMD) as per the Terms and Conditions is a pre-requisite for participation in the e-Auction. Submission of documents to the undersigned to become eligible as a Qualified Bidder (as per the Process Memorandum) is a pre-requisite for participation in the e-Auction.
		bmission of eligibility documents: Wednesday, July 26, 2023
9	Declaration of Q	ualified Bidder: Friday, July 28, 2023
10	Inspection of Assets	To schedule inspection, please write to irp@dcdave.in as per the Terms & Conditions laid out in the Process Memorandum. Inspection is permitted from July 29, 2023 to August 06, 2023 from 12.00 P.M. to 6:00 P.M.
11	Last date for su	bmission of EMD: Monday, August 7, 2023
the un mo Th fo	e Insolvency and idersigned only by odes of communica ne undersigned is r the construction	I Steel Limited is undergoing Liquidation Proceedings under the provisions of Bankruptcy Code, 2016, all interested bidders are advised to contact the email, by writing to irp@dcdave.in or by calling on 022 4345 6200. No othe tion would be entertained. in receipt of a letter from MRIDC for acquisition of a part portion of lan of Pune-Nashik Semi High Speed Rail Project. To know more details tested to e-mail on irp@dcdave.in
		Dushyant C Dav
		Liquidator- Ramanand Steel Limite
	lace: Mumbai ate: July 6, 2023	dushyant.dave@decoderesolvency.cor IBBI Registration Number: IBBI/IPA-003/IP-N00061/2017-2018/1050
_		
		aliओ - वांद्रे कुर्ला संकुल (7538) तळ मजला, पीएनबी प्रगती टॉक्र, सी-9, जी ब्लॉक, वां कुर्ला संकुल, वांद्रे (पू), मुंबई 400 051. इंमेल : bo7538@mail.pnb.co.in
Γ		थकित ॲक. समवेत नोंदणीकृत पोस्ट द्वारे
		कर्जदार यांना 60 दिवसांची सूचना
,	ति,	दि. 07.06.202

(पूर्वीचे नोवोगेन लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) अर्जदार

नरेश चौव्हान


ईडी, सीबीआयची भिती दाखवून पक्ष फोडणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्तीचा एकजुटीने मुकाबला करु : नाना पटोले

मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) : भारतीय भाजपा पक्षाची ताकद वाढवण्याचा जनता पक्षाला पराभवाची भिती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून घाणरेडे राजकारण सुरु आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची भिती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरु असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. भाजपाच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली.

या बैठकोला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशोलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे विधान परिषदेतील गटनेते व माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पार्टील बैठकीला उपस्थित होते.

बैठकोनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले को, भाजपाच्या सत्तापिपासू राजकारणावर आजच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रवृत्तीचा सर्वजणांनी एकत्रिपणे लढा देण्यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे जाहीरपणे आरोप करतात आणि त्यांनाच सन्मानाने सरकारमध्ये सामावून घेत मंत्रीपदे देतात. भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधान मोदींचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणता व त्यांनाच सत्तेत सोबत कसे घेता? नरेंद्र मोदी व भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहेत. भ्रष्टाचाराविरोधातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा ही केवळ पोकळ गर्जना आहे. भ्रष्टाचार हा भाजपच्या रक्तात भिणलेला आहे. कर्नाटकमध्ये ४० टक्के कमिशनचे भाजपा सरकार होते व त्याच भ्रष्टाचारी लोकांचा पंतप्रधान प्रचार करत होते. भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन

केविलवाणा प्रयत्न करत आहे. भाजपाचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. समृद्धी महामार्गावर बस अपघातात २६ लोक होरपळून मेले त्यांचा अंत्यविधी होत असताना राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा जयघोष करताना भाजपाच्या लोकांना जगही लाज वाटली नाही



यूनी पीश्पी प्लॅटफॉर्म प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे ओहमी क्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) त्यांचे नोंदणीकत कार्यालय पत्ता ५ए. डायमंड हाऊस. ३५ वा रोड. वा मंजला, लिंकींग रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०० ०५० . याचिकाकते

नाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी **महाराष्ट** ाज्यामधून स्टेट ऑफ कर्नाटका राज्यामध्ये त्यांचे नोंदणीकृत कार्यालय बदलण्याकरिता कंपनीस सक्षम करण्यास दि. ०३ जुलै, २०२३ रोजी आयोजित केलेल्या अतिरिक्त साम ान्य सर्वसाधारण सभेमध्ये अतिरिक्त सामान्य सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करण्याच्या हेतुने कंपनीच्या संघटनेच्या मसुद्यामध्ये सधारांची पृष्टी करण्याकरिता कंपनी कायदा. २०१३ च्या अनुच्छेद १३ अंतर्गत केंद्र सरकार, क्षेत्रिय संचालक, वेस्टर्न रिजन यांच्याकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव करत आहे.

कोणीही व्यक्तीस कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचे सदर प्रस्तावित इस्तांतरणा संबंधात बाधित होत असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून चौंदा दिवसांच्या आत खालील नमूद नोंदणीकृत कार्यालय येथे अर्जदार कंपनी/ याचिकाकर्ती कंपनीच्या प्रतसह क्षेत्रीय संचालक, पश्चिम क्षेत्र, कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय, मुंबई यांचा पत्ता एव्हरेस्ट, ५ वा मजला, १०० मरीन ड्राईव्ह, मुंबई ४०० ००२ येथे त्यांच्या समक्ष त्यांचे हितसंबंध यांच्या स्वरूपात त्यांचे आक्षेप गेंदणीकृत पोस्ट द्वारे एमसीए-२१ पोर्टल www.mca. gov.in वर इन्वेस्टर कम्प्लेन्ट प्रपन्न वा खंड यांचा भगण करून त्यांच्या नोंदणीकृत कार्यालय पत्त्यावर खालील निर्देशित अनुसार त्यांचे हितसंबंध व आक्षेप पाठवावे.

.ए, डायमंड हाऊस, ३५ वा रोड, ५ वा मजला, लिंकींग रोड वांद्रे (पश्चिम), मंबई ४०० ०५०

यनी पीश्पी प्लॅटफॉर्म प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे ओहमी टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) यांच्याकरिता व त्यांच्या वतीने सही/-नितीन गुप्त दि. ०६ जलै. २०२३ संचालक ठिकाण : मुंबई डीआयएन : ०२४०४८६२



स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव

सही /

अब्झार रिझवी

सहा. सामान्य व्यवस्थापक

एआरएमसी विभाग

जशी आहे जेथे आहे व जेथे कुठे आहे तत्त्वावर बँकेचा ताबा घेण्यामध्ये खालील टॅक्सीज विक्रीकरिता अधोहस्ताक्षरित यांना दि. 21.07.2023

अनु. क्र.	भाखा	खाते क्र.	नाव	रकम	मॉडेल	बनावट वर्ष	वाहन क्र.	राखीव मूल्य	इसारा रक्तम ठेव रु. मध्ये
1	कुर्ला शाखा	372	अन्नादुराई देवेंद्र	315379.00	ईको 7	2018	एमएच0 1सीव्ही 3242	187500.00	18750.00
2	कुर्ला शाखा	420	दिलावार गनीभाई मन्सोरी	293259.00	ईको 7	2018	एमएच0 1सीव्ही 890 1	182750.00	18275.00
3	कुर्ला शाखा	513	सुमीत सोपान रोकडे	412245.00	डिझायर	2018	एमएच0।सीव्ही।454	212500.00	21250.00
4	कुर्ला शाखा	515	नरेंद्र नारायण खाडेकर	347877.00	ईको 7	2018	एमएच01डीके4559	182750.00	18275.00
5	कुर्ला शाखा	543	मोहम्मद रहिम खान	348265.00	ईको 7	2018	एमएच01सीव्ही1736	17000.00	17000.00
6	वाहन विभाग	70	मोह. फारूक मोह. मुस्ता	259542.00	ईको 7	2017	एमएच01सीआर4273	110500.00	11050.0
7	वाहन विभाग	82	सतप्रकाश यादव	324807.00	ईको 7	2017	एमएच01सीआर4430	85000.00	8500.00
8	वाहन विभाग	85	श्यामलाल कुरिल	281114.00	ईको 7	2017	एमएच01सीआर4486	97750.00	9775.00
9	वाहन विभाग	108	रूबी खाटून	275967.00	ईको 7	2017	एमएच01सीव्ही1276	114750.00	11475.00
10	वाहन विभाग	179	शांतीलाल देडिया	31773.00	ईको 5	2017	एमएच01सीआर5391	106250.00	10625.0
11	वाहन विभाग	223	शाहाबुद्दीन एच. शेख	322307.00	ईको 7	2017	एमएच01सीआर7058	110500.00	11050.0
12	वाहन विभाग	225	फारिदुद्दीन मेहमुद	383085.00	आय10जी	2017	एमएच01सीआर5646	102000.00	10200.0
13	वाहन विभाग	273	विनोदकुमार लालताप पांडे	292252.00	ईको7	2017	एमएच01सीआर6274	110500.00	11050.0
14	वाहन विभाग	330	सुरेश कुमार पटेल	348847.00	आय10जी	2018	एमएच01सीआर7050	110500.00	11050.0
15	वाहन विभाग	372	जगदिश सावंत	407475.00	आय10जी	2017	एमएच01सीआर7177	93500.00	9350.0
16	वाहन विभाग	456	इस्माईल अब्बास नागरी	297814.00	ईको7	2018	एमएच48एवाय4393	17000.00	17000.0
17	वाहन विभाग	54.4	गणेश थेवार	358874.00	आय10जी	2018	एमएच01सीआर7831	110500.00	11050.0
18	वाहन विभाग	677	जितेंद्र निकम	372701.00	डिझायर	2018	एमएच01सीआर8947	212500.00	21250.0
19	वाहन विभाग	701	अरूणा महांगरे	358327.00	डिझायर	2018	एमएच01सीआर9041	212500.00	21250.0
20	वाहन विभाग	813	अखिलेश जिवन मिश्रास	259542.00	ईको5	2018	एमएच48एवाय6746	136000.00	13600.0
21	वाहन विभाग	840	उमेश हरीभाउ ठकर	352240.00	ईको5	2018	एमएच01सीव्ही0327	136000.00	13600.0
22	वाहन विभाग	866	अविनाश बाळू कदम	378518.00	आय10जी	2018	एमएच01सीव्ही0447	127500.00	12750.0
23	वाहन विभाग	909	मोह. झुबेर काझी	305787.00	ईको5	2018	एमएच01सीव्ही0708	182750.00	18275.0
24	वाहन विभाग	972	मोह. जुमान अली	343124.00	ईको7	2018	एमएच01सीव्ही1319	136000.00	13600.0
25	वाहन विभाग	1010	झुबेर अहमद	323191.00	ईको7	2018	एमएच01सीव्ही1582	140250.00	14025.0
26	वाहन विभाग	1013	आनंद उत्तम लांडगे	442708.00	आय10जी	2018	एमएच01सीव्ही2022	127500.00	12750.0
27	वाहन विभाग	1034	सलमान रफिक शेख	324499.00	ईको5	2018	एमएच01सीव्ही1460	144500.00	14450.0
28	वाहन विभाग	1036	आयूब अहमद इकबाल ए. खान	357376.00	ईको5	2018	एमएच01सीव्ही1678	144500.00	14450.0
29	वाहन विभाग	1145	जितेंद्र सावंत	338074.00	ईको7	2018	एमएच0 1सीव्ही 3322	144500.00	14450.0
30	वाहन विभाग	1220	शिव प्रसाद जैसवाल	343124.00	ईको7	2018	एमएच01सीव्ही4248	161500.00	16150.0
31	वाहन विभाग	1364	इरफान कुरेशी	359975.00	ईको7	2019	एमएच01सीव्ही5791	187000.00	18700.0
32	वाहन विभाग	1 39 9	सुंदर पडियान नादार	437031.00	सँट्रो	2018	एमएच01सीव्ही6994	127500.00	12750.0
								4577750.00	457775.0

मंबई येथे बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या नावे इरठे जमा करण्याकरिता बँक डाफ्ट∕ पे ऑर्डर∕ आरटीजीएस∕एनईएफटी प्रस्तावांसह पाठवावे जे जर बोली अयशर्व सेल तर व्याजाविना व नापरतावा असतील. बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्यालय 89, मोहदाली रोड, मुंबई 400 003 येथे दि. 20.07.2023 रोजी स. 11.00 वा. अयोहस्ताक्षरित यांच्याद्वारे प्रस्ताव उघडण्यात येतील. खुली लिलाव बोली सदर ठिकाणी त्याच वेळी प्रस्तावित करण्यात येईल व त्यांचे प्रस्ताव करण्यात येतील. यशस्वी प्रस्तावदार/ बोलीदार यांनी 25% जमा (10% इरठे रक्षमेसह) बोली रक्षमेकरेता तात्काळ जमा करावे व त्यानंतर लिलाव करण्यात येईल व लिलावाच्या तारखेपासुन 15 दिवसांच्या आत उर्वरित 75% जमा करां न्यथा बँक कोणत्याही सूचनेविना प्रस्ताव प्रदान करण्याकरिता संपूर्ण रक्कम जमा करेल. कोणतेही कर दंड, प्रभार खरेदीदार यांच्याद्वारे सदर वाहनांवर प्रदानित असतील. इच्छक छारेदीद यांनी बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बॅक लिमिटेड, 89, मोहदाली रोड, मुंबई 400 003 येथे दूर. क्र. 02223463670 वर दि. 14.07.2023 रोजी दु. 12.00 ते 3.00 दरम्यान विक्रीकरित पडतळणी करावी. विक्रीकरिता कोणत्याही अटी व शतींसाठी चौंकशी असल्यास अघोहस्ताक्षरित जीएसटी (गुड्स ॲन्ड सर्व्हिस टॅक्स) यशस्वी बोलीदारांद्वारे वाहनांच्या विक्री मूल्यांवर लाग सेल. बंक सर्व प्रस्ताव स्विकृत करण्याचा वा कोणतेही प्रस्ताव रद्व करण्याचा अधिकार राखून आहे. सदर सुचना कर्बदार/ हमीदार यांना देण्यात येते की, कर्जदार विशेषत: व आ जनतेने प्रतिभूत मालमचेची विक्री आम जनतेच्या माहितीकरिता वरील कर्ज संबंधात करण्यात येत आहे जर लिलाव अनुसुची अनुसार कोणतेही कारण असल्यास खाजगी आधारावर विक्री गर्भत प्रतिभूत व्याजासह प्रतिभूत धनको यांच्याकडून कर्ज वसुली करण्यात येईल. सूचना याद्वारे सुद्धा देण्यात येते की, वरील संदर्भित रक्ष्मेचे प्रदान तुमच्या व्याज व मूत्यासह यकित कम काही असल्यास मालमत्तेच्या लिलाव विक्री करिता निश्चीत तारखेस करावे.

सदर सचना मार्फत कर्जदार / हमीदार यांना वरील कर्ज संबंधात वेळोवेळी प्रतिभत मालमत्तेसह सचना जारी केली होती व कर्जदार विशेषत; यांना सचना देण्यात येते की, अनसचीमध्ये जन पुणा गान्व गणनार एतावर ना प्रतिभूत धनको यांना सुचित करून खाजगी मागनि विक्री करण्यात येईल. सूचना याद्वारे सुद्धा तुम्हाला देष्यात येते की, वरील निर्देशित रक्कमेचे प्रदान करावे व लिलाव विक्रीकरिता निश्चित तारखेस करावे अन्यथा वाहनांची विक्री करण्यात येईल व जर काही असल्यास तमच्या विरोधात वसली करण्यात येईल

ठिकाण - मंबई . 06.07.2023

महोटय / महोटया सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनाच्शियल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत सूचना : उदय सी. शाह व परिंदा यू. शाह

1501, महिंद्रा हाईट्स, ताडदेव रोड, ताडदेव

उदय सी शाह

फ्लॅंट क्र. 1501 मुंबई 400 034

परिदा यू. शाह

मुंबई 400 034

नोंदणीकरण : खाते क्र. 522300एनसी00006766 पत सुविधा उदय सी शाह व परिंदा यू. शाह यांच्याद्वारे प्राप्त केली होती.

शाह 1501, महिंद्रा हाईट्स, ताडदेव रोड, ताडदेव, फ्ल<u>ेंटू</u> क्र. 203, 2 रा मजला, शाम ्निर्मल हाईट्स,

उ**दय सी शाह** फ्लेंट्र क्र. 203, 2 रा मजला, शाम निर्मल हाईट्स नरसिंग लेन, एन. एल. हाथ स्कूल समोर, ऑफ. एस.

व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई 400 064.

नरूसिंग् लेन, एन. एलू. हाय स्कूल समोर, ऑफ

तुम्ही, उदय सी शाह व परिंदा यू. शाह, फ्लॅट क्र. 1501, महिंद्रा हाईट्स, ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई 400 034 यांनी खालील पत सुविधा प्राप्त केली होती :

		~				
अनु. स.	सुविधा	मर्यादा	व्याजाचा	एनपीए ताूरखेनुसार	व्याज + अन्य	दि. 31.05.2023 नुसार एकूण
. सं.		(रु.	दर*	थकित उर्वरित अर्थात	प्रभार (दि.	थकबाको
		लाखात)		30.05.2023 अनुसार	31.05.2023	
				(प्रमुख + व्याज)	अनुसार)	
1	मुदत	81.00	9.50%	65,63,684.50 डीआर	52,959 +	66,16,643.50 डीआर +
	कर्ज (गृह				पुढील व्याज व	पुढील व्याज व अन्य प्रभार
	कर्ज)				अन्य प्रभार	<u> </u>
	एकूण	81.00		65,63,684.50 डीआर		66,16,643.50 डीआर +
						पुढील व्याज व अन्य प्रभार

*आरओआय - सुविधांच्या मंजूरीच्या वेळी व आरबीआय मार्गदर्शन अनुसार वेळोवेळी त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी दि. 30.05.2023 पर्यंत अर्ज केला आहे व तुमच्या संपूर्ण प्रदानाच्या हप्ते, व्याज⁄प्रमुख कर्ज यांच्या थकबाकीमुळे आमही तमुची देणी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जारी मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत गंच्या मार्गदर्शक अनुसार असेल. आम्ही याद्वारे आधीच वरील सुविधांच्या अंतर्गत पुढील व्याज व अन्य प्रभार वांच्यासह संपूर्ण थकबाकींची मागणी/पुन:मागणी केली आहे व पत्र दि. 31.05.2023 रोजी पाठवले आहे.

बँकेची थकित रकम दि. 31.05.2023 अनसार **रु. 66.16.643.50/- (रु. सहासद्य लाखा सोळा हजार सहा**शे त्रेचाळीस व पन्नास पैसे मात्र) व पुढील ब्याज दि. 01.06.2023 पासून पुढे व अन्य प्रभार संपूर्ण प्रदानापर्यंत (यापुढे प्रतिभूत ऋण म्हणून उद्वेखीत).

वरील सदर संविधेअंतर्गत प्रतिभत थकबाकी तमच्यादारे खालील मालमत्ता /असेटस यांच्या संदर्भात प्रतिभत व्याज घेण्यात आले होते :

सुविधा	प्रतिभूती विवरण
मुदत कर्ज (गृह कर्ज)	उदय सी. शाह व परिंदा यू. शाह यांच्या नावे असलेले आयपीचे समतुल्य गहाण

पत्ता : फ्लॅट क्र. 203, 2 रा मजला, शाम निर्मल हाईट्स, नरसिंग लेन, एन. एल. हाव स्कूल समोर, ऑफ. एस. वही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई 400 064.

आम्ही याद्वारे तम्हाला सूचना देतो की, तुम्ही रक्तम रु. 66,16,643.50/- (रु. सहासष्ट लाखा सोळा हजा सहाशे त्रेचाळीस व पन्नास पैसे मात्र) रकमेचे पुढील व्याज व कंत्राटी दराने दि. 31.05.2023 पासूनचे वरीलनोंदीत भारणांसाठी आम्ही तुम्हाला सदर सूचनेच्या प्राप्तीपासून 60 दिवसांच्या (साठ दिवस) आत आमच्याकडे तुमचे पूर्ण दायित्वाचे प्रदान करण्याचे निर्देश देतो आहोत, अन्यथा सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल अँसेटस अन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002च्या अनुच्छेद 13(4) अंतर्गत (यापुढे सदर कायदा म्हणून उह्नेखीत) प्राप्त अधिकारांचा वापर वरील निर्देशित प्रतिभूत मालमतेविरोधात करू.

तुमच्याद्वारे घेतलेल्या प्रतिभूत कर्जाचे अग्रदान बँकेद्वारे अंमलबजावणी करण्याच्या हेतूकरिता प्रतिभूत मालमत्तेचा तपशील खालीलप्रमाणे :

उदय सी. शाह व परिंदा यु. शाह **यांच्या नावे असलेल्या आयपीचे समत्**ल्य गहाण

पत्ता फ्लॅट क्र. 203, 2 रा मजला, शाम निर्मल हाईट्स, नरसिंग लेन, एन. एल. हाय स्कूल समोर, ऑफ. एस. की, रोड, मालाड (पश्चिम), मंबई 400 064, (क्षेत्रफळ 750 चौ. फुट)

कायग्राचे अनुच्छेद 13च्या उपअनुच्छेद (8) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधन घेण्यात येत आहे.

कपया सचना देण्यात येते की, सदर कायद्याच्या अनच्छेद 13(13) अंतर्गत तम्ही (व्यवसायांच्या सामान्य बंधांब्यतिरिक्त) सदर सूचनेच्या प्राप्तीनंतर सदर बँकेस लेखी अहवाल न देता पूर्व सूचना न देता वरील संदर्भित प्रतिभूत मालमतेची विक्री, भाडेकरार वा हस्तांतरण करता येणार नाही. तुम्हाला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याच्या अंतर्गत प्रदानित वैधानिक आदेश/निर्बंध कोणत्याही सचना न देता करता येणार नाही.

गर कोणतेही कारण असत्यास प्रतिभूत मालमत्ता बँकेसह जमा/माफी यांना विक्री प्रक्रिया वा उत्पन्न यांच्या प्रदानाकरिता व्यवहार करण्याच्या सामान्य कोर्समधील प्रतिभूत मालमन्ता विक्री करण्यात येतील. तुमचे सदर प्रदनाकरिता /उत्पन्नाकरिता योग्य खाते बनवा.

अन्य प्रतिभूती मालमत्ता लागू करण्याचा हक आमच्याकडे राखून आहे

कृपया सदर सूचनेअंतर्गत सदर मागणीचे पालन करावे व सर्व गैरसमज टाळा.

जर गैर अनपालन, पढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल व तमचे जबाबदारी सर्व मल्य व परिणाम यांकरिता धारक असाल व उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

*बैंकेस कोणत्याही सूचनेविना सदर सूचना जारी करण्यात येईल व सदर प्रकरणाकरिता डीआरटी/न्यायालया समक्ष कायदेशीर कारवाई घेण्यात येईल.

सदर सूचना डीआरटी/ न्यायालयाच्या समक्ष प्रलंबित खटले/ दावे यांच्यामधील बँकेच्या अधिकारान्वये जारी करण्यात आली आहे.

धन्यवाद,
पंजाब नॅशनल बॅंकेकरिता
प्राधिकृत अधिकारी
श्री. ॲन्थनी खालखो
पीएफ क. 5130438